



महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
खोली क्र. ५५७ (वि), ५ वा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दूरध्वनी क्र. ०२२-२२७९४१७२/२२७९३३४४

Email ID : vrishali.bhingarde@nic.in

क्रमांक: प्रतिनि २५२१/प्र.क्र. ११७/१४-अ

दिनांक: २७ ऑगस्ट, २०२१

प्रति,

सह/उप सचिव (आस्थापना),
सर्व मंत्रालयीन विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

विषय:- मा. राज्यपालांचे सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ स्वीय सहाय्यक, उच्चश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक ही पदे मंत्रालयीन संवर्गातून प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

- संदर्भ:-**
- १) सा.प्र.वि. शा.नि. क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.१३७/का. १२, दिनांक १७-१२-२०१६
 - २) सा.प्र.वि., शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०१७/ प्र.क्र.१२०/१४, दिनांक ३१.८.२०१७
 - ३) क्र.राजभ/१५३/प्र.क्र.८२/२०-अ, दिनांक २१-०५-२०२१ चे पत्र
 - ४) राज्यपाल यांचे सचिव कार्यालय, मुंबई यांचे क्र.रास/ आस्था/ प्रतिनियुक्ती/सीआर-१३७/२०२१/९५९,

महोदय/महोदया,

सा.प्र.वि. शा.नि. क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.१३७/का.१२, दिनांक १७-१२-२०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रतिनियुक्तीचे धोरण निश्चित करण्यात आले असून, संदर्भ क्र.२ येथील दिनांक ३१-८-२०१७ च्या शासन निर्णयान्वये मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीबाबत कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. सदरहू कार्यपध्दतीस अनुसरून राज्यपाल यांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई यांनी संदर्भ क्र. ४ च्या पत्रान्वये मा. राज्यपालांचे सचिव या कार्यालयातील वरिष्ठ स्वीय सहाय्यक, उच्चश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून भरण्याबाबत कळविले आहे. यास्तव खालील तक्त्यातील **स्तंभ क्र.३** येथील कार्यालयातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याकरीता इच्छुकता मागविण्यात येत आहे :-

अ.क्र.	मंत्रालयीन संवर्ग	महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे सचिव कार्यालय, राजभवन मुंबई येथील प्रतिनियुक्तीने भरावयाचे पदाचे नांव	प्रतिनि युक्तीने भरावया चे पदांची संख्या	वेतनश्रेणी
१	२	३	४	५
१.	वरीष्ठ स्वीय सहाय्यक	वरीष्ठ स्वीय सहाय्यक	१ पद	(एस २३:६७७००-२०८७००)
२.	उच्चश्रेणी लघुलेखक	उच्चश्रेणी लघुलेखक	१ पद	(एस १५:४१८००-१३२३००)
३.	लघुटंकलेखक	लघुटंकलेखक	१ पद	(एस ०८:२५५००-८११००)

२. उपरोक्त पदावर प्रतिनियुक्तीने जाण्याकरिता इच्छुक मंत्रालयीन विभागातील वरीष्ठ स्वीय सहाय्यक, उच्चश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक यांनी आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे अर्ज सादर करावा कोणत्याही परिस्थितीत या विभागाकडे थेट अर्ज करू नयेत तसेच प्रत देखील अंकीत करू नये. थेट प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही.

३. सर्व संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी इच्छुक लघुलेखकांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतूदीनुसार अर्जाची छाननी करुन खालील माहितीसह आपल्या विभागाच्या सचिवांच्या मान्यतेने इच्छुक लघुलेखकांचा प्रतिनियुक्तीचे प्रस्ताव खालील माहितीसह या कार्यासनाकडे दिनांक १०-०९-२०२१ पर्यंत पोहोचतील अशारीतीने (नोंदणी शाखेत पाठवू नये) पाठवावा:-

१)	कर्मचार्याचे संपूर्ण नांव व पदनाम	
२)	जन्मदिनांक	
३)	शासन सेवेतील प्रथम नियुक्ती दिनांक	
४)	सेवानिवृत्तीचा दिनांक (पहा शा.नि.दिनांक १७-१२-२०१६ मधील तरतुद ५ (ब) (६))	
५)	शैक्षणिक अर्हता	
६)	भ्रमणध्वनी क्रमांक	
७)	मागील ५ वर्षांच्या गोपनीय अहवालाच्या छायाप्रती (मूळ गोपनीय अहवाल पाठवू नयेत)	
८)	मत्ता व दायित्व सादर केली आहेत का? (दि.३१.३.२०१९ रोजीचे)	

९)	५०/५५ व्या वर्षी पुनर्विलोकन केले आहे का? (लागू असल्यास)	
१०)	संबंधित कर्मचार्याला यापूर्वी प्रतिनियुक्ती दिली असल्यास त्याबाबतचा तपशील (पद, ठिकाण व कालावधी)	
११)	संबंधित कर्मचार्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु अथवा प्रस्तावित आहे काय?	

४. एकदा निवड झालेल्या कर्मचार्याला त्याचे नाव मागे घेता येणार नाही. तसेच, आपल्या विभागातून सदर पदावर प्रतिनियुक्तीसाठी जाण्यास कोणीही कर्मचारी इच्छुक नसल्यास तसेही कृपया दिनांक १०-०९-२०२१ पर्यंत या विभागास कळविण्यात यावे.
५. सद्यःस्थितीत शासनाने सरळसेवा भरतीवर निर्बंध घातले असल्याने प्रतिनियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर तत्काळ कर्मचारी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. तथापि, सरळसेवा व पदोन्नतीमधून ज्या प्रमाणात उमेदवार उपलब्ध होतील त्या प्रमाणात विभागातील रिक्त पदांच्या टक्केवारीनुसार विभागास लघुटंकलेखक संवर्गातील लघुलेखक उपलब्ध करून देण्यात येतील याची विभागांनी नोंद घ्यावी.
६. सदर पत्राची प्रत महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरील संदेशफलक या टॅबखाली प्रसिध्द करण्यात येत आहे.
७. सदर शासन पत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०८२७१२१११५२८०७ असा आहे. हे पत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

आपला,

Gajanan
Bhimrao Gurav

Digitally signed by Gajanan Bhimrao Gurav
DN: c=IN, o=Government of Maharashtra, ou=General
Administration Department, postalCode=400032,
st=Maharashtra,
2.5.4.20=8a5b973b0795ae988a7c005050f9180a8021798a5c1
e641ad88a72725a47b4f0,
serialNumber=54b11b1ccbd577d71dce3b313c3fef5dc2ad65
9e360f73b682d6b6fccb8aef, cn=Gajanan Bhimrao Gurav
Date: 2021.08.27 13:13:50 +05'30'

(ग. भि. गुरव)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) उप सचिव (कार्यासन -२०-अ), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२
- २) महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे सचिव कार्यालय, राजभवन, वालकेश्वर रोड,
मलबार हिल, मुंबई-४०००३५
- ३) सा.प्र.वि./१४-अ (संग्रहार्थ).